

September 11, 2023

To,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai 400 051.

BSE LimitedPhiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

NSE Scrip – SECURCRED BSE Scrip: 543625

Dear Sir/Mam,

Sub: Newspaper publication pertaining to Notice of 22nd Annual General Meeting Ref: Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper publications pertaining to Annual General Meeting Notice to the members. The said extract of the Notice is published in The Active Times (English) Mumbai Edition and Mumbai Lakshdeep (Marathi) Mumbai Edition, on September 10, 2023.

The aforesaid information will also be available on the Company's website at www.secur.co.in.

Kindly take the above information on record.

Thanking you,
For Secur Credentials Limited

Rahul Belwalkar Managing Director DIN: 02497535

भारत-फ्रान्स द्विपक्षीय नौदल सराव 'वरुण' २०२३ संपन्न



मुंबई, दि.९ : भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या २१ व्या 'वरुण' द्धिपक्षीय नौदल सरावाचा दुसरा टप्पा अरबी समुद्रात आयोजित करण्यात आला होता. या सरावात दोन्ही बाजूंनी गायडेड क्षेपणास्त्र असलेली लढाऊ जहाजे, टॅंकर, सागरी गरनी विमाने आणि नौदलाचे अविभाज्य अंग असलेल्या हॅलिकॉप्टर्सचा सहभाग होता. हा सराव तीन दिवस चालला आणि यात संयुक्त मोहिमा, भर समुद्रात जहाजांमध्ये इंधन भरणे आणि विविध सामरिक युक्तीकौशल्ये पाहायला मिळाली. दोन्ही नौदलाच्या चमूंनी त्यांचे युद्ध लढण्याचे कौशल्य वाढवण्याचा आणि आंतर परिचालन सुधारण्याचा आणि प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्याची त्यांची क्षमता प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला.. 'वरूण-२०२३' चा पहिला टप्पा १६ ते २० जानेवारी २३ दरम्यान भारताच्या पश्चिम सागरी किनार्यावर पार पडला.

१९९३ पासून भारतीय आणि फ्रेंच नौदलाचा द्धिपक्षीय नौदल सराव सुरू आहे. २००१ मध्ये या सरावाला नंतर 'वरुण' असे नाव देण्यात आले आणि तेव्हापासून हे भारत-फ्रान्स धोरणात्मक द्धिपक्षीय संबंधांचे प्रतीक बनले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सागरी कार्यक्षेत्रातील व्याप्ती विस्तारली आहे आणि त्यात गुंतागुंत वाढली आहे, या पार्श्वभूमीवर हा सराव एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती आणि प्रक्रियांमधून शिकण्याची संधी देतो.. या सरावामुळे दोन्ही नौदलांमधील परिचालन पातळीवरील परस्पर समन्वयामध्ये सुसूत्रता आणून सागरी सुव्यवस्थेसाठी परस्पर सहकार्य वाढवता येते.जागतिक सागरी क्षेत्राची सुरक्षा, संरक्षण आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेला हा सराव अधोरेखित करतो.

शुद्धिपत्रक

गाळा क्र.२०४, कमला भवन इंडस्ट्रीयल प्रिमायसे को–ऑप. सोसायटी लि., गोरेगाव (पूर्व), मुंबई–४०००६३ या जागेच्या मालक आहेत यांच्या वतीने दिनांक ०८.०९.२०२३ रोजी सदर वृत्तपत्रात जाहीर सूचन जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती उपरोक्त जाहिरातीमध्ये माझ्या अशिलाचे नाव **श्रीम**र योनल कानजी भानशाली यापेवजी चकीने श्रीमती स्रोन <mark>तानाजी भानुशाली</mark> असे नमृद झाले होते. सर्व संबंधितां याची नोंद घ्यावी

वाय.सी. दुबे वकील व नोंटरी हेमु क्लासिक कोहौसोलि.च्या मागची बाज्. न्यु इरा टॉकिजच्या समोर, एस.व्ही. रोड. मालाड (प.), मुंबई-४०००६४.

PUBLIC NOTICE

DAYANAND DASU AMIN 2) MRS VASANTHI HEMANTH TALWAR 3) MRS. SHOBHA DASU KOTIAN have ructed me to invite objection in respect FLAT NO. 104 ON THE FIRST FLOOR OF BUILDING NO. C-20 KNOWN AS POONAM NAGAR C-19/20 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at C-19/20, PHASE-III POONAM NAGAR, SHANTI PARK, MIRA ROAD(EAST), THANE-401107 (here referred to as the "said flat"). In Short. LATE MRS. NARSI DASU KOTIAN was originally a member of Poonam Nagar C-19/20 Co-Operative Housing Society Ltd., situated at C-19/20, Phase-III, Poonam Nagar, Shanti Park Mira Road(East), Thane-401107, who died on 01-11-2002, who had Five Legal Heirs including MR. DASU P. KOTIAN (Husband) & MR. PUSHPRAJ DASU AMIN (Unmarried-Son), who died on 04 04-2022 & 19-03-2015 respectively and left behind only Three Legal Heirs including 1) MR. DAYANAND DASU AMIN(Son 2)MRS. VASANTHI HEMANTH TALWAR (Daughter) 3) MRS. SHOBHA DASU KOTIAN(Daughter) and MR. DAYANAND DASU AMIN(Son) has applied for the sole membership to the said Poonam Nagar C-19/20 Co-Operative Housing Society Ltd., situated at C-19/20 Phase-III, Poonam Nagar, Shanti Park Mira Road (East), Thane-401107 for transfer of the aforesaid flat in his sole ame and the Other Legal Heirs includin I) MRS. VASANTHI HEMANTH TALWAR (Daughter) 2) MRS. SHOBHA DASU KOTIAN (Daughter) have

nsented for the same Any person or persons having any objection for grant of membership or having any claim right, title or interest or any part thereof eithe by way of inheritances, heirship or mortgage lease, leave and license, sale or lien, charge trust, easement, license, tenancy, injunction ossession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwis nowsoever are requested to make the sam known in writing within 15 Days along wit the supporting documents to the undersign at B-706, Asmita Regency-1, Naya Nagar Mira Road (East), Thane-401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and /or objections, if any will be considered as vaived and abandoned

Date: 10-09-2023 Place: Mira Road ADV. RAMSHA KHATIB (B.L.S L.L.B)

BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY LIMITED

Registered Office: Office No. 208, 2nd Floor, Shiv Shakti, SRA CHS Ltd Link Road, Anna Nagar, Andheri West, Mumbai-400053 CIN: U93000MH2013PLC246147 Tel: +91 86523 69975 Website: www.brandbucketmediatech.in E-mail: brandbucketmediatech@gmail.com

Notice of the 10th Annual General Meeting and Book Closure NOTICE is hereby given that the 10th Annual General Meeting (AGM) Brandbucket Media & Technology Limited will be held on Saturday, 30th day of September, 2023 at 03.00 P.M. (IST) at Office No. 208, 2nd Floor, Shin Shakti, Sra CHS Ltd Link Road, Anna Nagar, Andheri West, Mumbai-400053 IN to transact the business set out in the Notice of the AGM.

The said Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and Annual Report has been send to all Members at their registered email ids and the same is also available on the website of the Company a

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the at the registered office of the Company at Office No. 208, 2nd Floor, Shiv Shakti, Sra CHS Ltd Link Road, Anna Nagar, Andheri West, Mumbai-400053 IN, not later than 48 hours before

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the espective Depository Participant (DP) and the Members holding Equity Shares n physical Form may get their e-mail addresses registered with Registrar & Description of the Company i.e. Purva Sharegistry (India) Private Limited by sending the request at Support@purvashare.com. The Members are requested to provide details such as Name, Folio Number Certificate number, PAN, mobile number and e-mail id, etc.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares hel by them in the paid up equity share capital of the Company as on 23rd September, 2023 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using ballot voting.

Notice of Book Closure for the Purpose of 10th AGM is as follows: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of Securities And Exchange Board Of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2023 to 30th

September, 2023 (both dates inclusive) for the purpose of Annual Genera Meeting of the Company for the Financial Year ended 31st March, 2023. For Brandbucket Media & Technology Limited

> Nishigandha Shashikant Keluskar **Managing Director** DIN: 09154554

जाहीर नोटीस

तमाम नागरिकांस या नोटिसीद्वारे कळविण्यात येते कि आमची अशिल १) सौ. धनश्री वसंत छेडा २) श्रीमती. प्रेमसुधा सुरेश जाधव व ३) सौ. निशिगंधा निलेश वासुदेव यांची आई श्रीमती शुभदा विश्वसेन रुपजी ह्या अनुप्रिता को. ऑ. हौसिंग सोसायटी प्लॉट नं. आर. एम./ १०५, सदनिका नं. बी/ १३, एम. आय. डी. सी., डोंबिवली (पूर्व) च्या सभासद होत्या. सदर आमच्या अशिलांच्या आईचे डोंबिवलीं येथे दि. ७ जूलै २०२३ रोजी निधन झाले. त्यापूर्वीच त्यांचे पती श्री. विश्वसेन रुपजी यांचेही डोंबिवली मुक्कामी दि. ४/१०/२०१४ रोजी निधन झाले.

वरील सदनिकेवर आमच्या अशिलांनी त्यांची नावे वारस म्हणून दाखल करून घेण्याची, तसेच त्यांच्या आईच्या नांवे असलेली शेअर सर्टिफिकेट्स त्यांच्या नावे करून घेण्याची प्रक्रिया चालू केली आहे त्याचप्रमाणे सदरहू सदनिकेवर त्यांची नांवे मयत शुभदा विश्वसेन रुपजी यांचे वारस म्हणून म. औ. वि. महामंडळ यांचे दप्तरीही दाखल करून घेण्याची प्रक्रिया चालू करणार आहेत.

तरी वरील प्रक्रियेस कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत, हक्क दावा अगर हितसंबंध असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत योग्य त्या कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून द्यावी अन्यथा कोणाचीही कोणत्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, वारसाहक्क असल्यास ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील व तदनंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार व हरकतींची दखल घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

ठिकाण - डोंबिवली (पूर्व) दिनांक - १०/०९/२०२३

Place: Mumbai

Date: 09.09.2023

ज. म. सरदेसाई वकील, उच्च न्यायालय, मुंबई.

पत्ता :- बी/१५. अनुप्रिता को.ऑ. हौ. सोसायटी, प्लॉट नं. आर/एम १०५, एम. आय. डी. सी., डोंबिवली (पूर्व) पिन - ४२१२०३.

प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएम:एला७४१५०एमएच १९७३पीएलसी०१६२४३ नॉद.कार्या.: २ रा मजला, पुर्वा इमारत, तेजपाल स्किम रोड क्र.३, विलेपालें (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००५७. ई-मेल: infogromo@gmail.com, वेबसाईट: https://kamalakshifinance.wordpress.com

५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, **प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड** (कंपनी) ची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभ ्रिजीएम), सूचनेमध्ये नमूद कामकाजाच्या नियादासाठी शुक्रवाद, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.१२.००वा. प्राप्ट ोजी सहकार मंत्रालय, भारत सरकारद्वारे (एमसीए) वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, सामान्य परिपत्रक क १७/२०२० आणि मामान्य परिपत्रक क २०/२०२० दिनांक ५ में २०२० महवाचिता मामान्य परिपत्रक क १४ २८२० ८ तिना के ८ पप्रिल, २०२०, सामान्य परिपक्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ पप्रिल, २०२०, सामान्य परिपक्र क्र.०२/२०२१ दिनांकीत १३ जानेवार, २०२१ आणि सामान्य परिपक्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, सामान्य क १०/२०२२ दिनांकित २८ दिमेंबर २०२२ (एममीए परिपन्नके) आणि मेबीटरो वित क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२०, सेबी परिपत्रक क्र.सेबी, एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकित १५ जानेवारी, २०२१ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी रपञा/ तारफडी/सीएमडी/सीआवजार/पी/२०१२/१६ (दानाकत १५ जानवार, २०१५ आणि संवा गरपत्रक क्र.सवा) एचओ/सीएमडी/सीएमडी?सीआवजार/पी/२०१२/६६ (दानित १३ में, २०२४ आणि संवी परित्रक क्र.सेवी) एचओ/डीडीएचएस/डीडीएचएस-आरएसीपी०डी१/पी/सीआवआर/२०२३/००१ दिनांक ५ जानेवारी, २०२३ च्य ny तरतुदीनुसार व्हीडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो व्हिज्युअल साधनाद्वारे (ओएव्हीएम) दिनांक ०६ प्तर्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता संपन्न होईल.

उपरोक्त नमूद तरतूर्दीच्या अनुपालनामध्ये, ज्या सदस्यांची नावे शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तया केलेले लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना एजीएमची आमंत्रण सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ चा वित्तीय अहवाल ईमेल करण्यात आला आहे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी किंवा ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची, रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने एजीएम सचनेत नमद विषयावर मत देण्याची माहिर्त र्जीएम सूचनेत नमुद आहे. कायद्याच्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यार्च ाणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

. कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि भागहस्तांतर पुस्तक एजीएमच्या निमित्ताने २३ सप्टेंबर, २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील

. १०व्या एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या संकेतस्थळ https:/

रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटींगसाठी सभासदाना निदेशन . हपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा अधिनियम, २०१५ द्वारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशास

अधिनियम, २०१४ च्या नियम २० सहवाचित कंपनी कायदा, २०१३ च्या सेक्शन १०८ आणि सेबी सुचिबध्दः अधिनात्रम, २०१३ च्या नवम २६ कहामाचा जनना आग्वान, २०१३ च्या स्वरान, २०५७ चा स्वरान, २०५७ जान सभा सुन्यन्यस्य विनियमच्या विनियम ४४ आणि सेंबी पौराजक इत्सेंबी/एचओ/सीएफओ/सीएमओ/सीआअआर/पी/२०२०/२४: दि.९ डिसेंबर, २०२० जे सुचिबद्ध संस्थेद्वारा ई-वोटिंग सुविधेबाबत आहे त्या अनुसार एजीएम कंपनी आपल्य सदाना रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटींगची सविधा परवित आहे. सेबी परिपत्रक क.सेबी. भारतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रतिकृतिक प्रत एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२००/२४२ दि. ९ डिसंबर, २०२० नुसार डिसंट खातेमार्फत/टेबीटी सहभागीदार वेबसाईटमार्फत एकेरी लॉगइन परिचयपत्रे देऊन वैयक्तिक डिसंट खातेघारकांना ई–वोटिंग प्रक्रिया मिळेल कंपनीने ई-व्होटींग सुविधा पुरविध्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची नियुक्ती केली आहे. सभासदाना याद्वारे कळविण्यात येते की, ५०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद सामान्य आणि विशेष कामकाज केवळ ईलेक्टॉनिम साधनांद्रारे करण्यात येईल. रिमोट ई–वोटिंग व एजीएममध्ये ई–वोटिंगकरिता प्रक्रिया ५०व्या एजीएग

. समीट ई-व्होटींग २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९:००वा. सुरू होईल आणि २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं ५:००वा समाप्त होईल. त्यानंतर एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉड्यूल निष्क्रिय करण्यात येईल. सभासदाने एकदा मतदा-केल्यावर, त्याला/तीला त्यानंतर ते बदलता येणार नाही.

प्रभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहात असतील आणि त्यानी सचनेचा भाग असलेल्या ठरावांव ्याची मतदान केले नसेल आणि तसे करण्यास अवरोधीत नसेल, ते एजीएम दरम्यान ई-व्होटींग प्रणालीद्वार मतदान करण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदानी एजीएमच्या अगोदर रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान केले असेल तो एजीएममध्ये उपस्थित राहू शकेल, तथापी, ते एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील रिमोट ई-वोटिंगने आणि एजीएममध्ये मत देण्यासाठी सदस्यांच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक शक्रवार. २२ सप्टेंबर

कोणतीही व्यक्ती, ज्यांनी भाग संपादित केले आहेत आणि सभेच्या सूचनेच्या पाठवणीनंतर कंपनीचे सभासद झा आहेत आणि कट-ऑफ दिनांक अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी भाग धारणा करत असतील

evoting@nsdl.co.in किंवा support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगची प्रक्रिया ५०व्या एजीएम सूचनेच्या नोटसमध्ये देण्यात आला

सभासदाना व्हीसीद्वारे एजीएममध्ये भाग घेण्यासाठी मदतीची आवश्यकता भासत असेल त्यानी कुमारी सोनी सिंग सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in किंवा दूर.क.०२२-२४९९४५४५ द्वारे संपर्क करावा. ई-व्होटींग संबंधीत काही विचारणा असत्यास, सभासदानी एनएसडील ई-व्होटींग संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com मध्ये उपलब्ध असलेल्या सभासदासाठी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न प्रभासदांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्यूअल पहावे किंवा एनएसडीएलच्या टोल फ्री क्र.१८०० १०२०-९९० किंवा १८००-२२४-४३० वर संपर्क करा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा **कुमारी दिपाल** धुरी, ई-मेल support@purvashare.com वर विनंती पाठवा ज्या सभासदानी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीजकडे नोंदविलेले नसतील त्यानी एजीएम सचनेमध्ये नमत्

ठरावांसाठी ई-मतदानाकरता ई-मेल आयडीच्या नोंदणीसाठी आणि युजर आयडी व पासव अनुसरण करण्याची प्रक्रिया:

भौतीक प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया फोलियो क्र. सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राच स्कॅन्ड प्रत (पढील व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) यासारेखे आवश्यक तपशील कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात <u>https:/</u> kamalakshifinance.wordpress.com/आरटीएचा ईमेल आयडी अर्थात support@purvashare.com वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावेत.

डीमेंट प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया डीमेंट खात्याचा तपशील डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभघारक आयडी), नाव, क्लाइळट मास्टर किंवा एकत्रिकृत खात्याचा अहवाल, पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात https://kamalakshifinance.wordpress.com/आरटीएच ईमेल आयडी अर्थात <u>support@purvashare.com</u> वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावेत

सभासदानी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी पर्यायीस्वरूपात मुद्दा क्र.(१) आणि (२) मध्ये नम् तपशील, जसे प्रकरण असेल त्यानुसार प्रस्तुत करून evoting@nsdl.co.in वर विनंती इमेल करावी व्हीसी/ओएव्हीएमद्धारे एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया :

कंपनीच्या एजीएमसाठी त्यांच्या ई-व्होटींग लॉगइन क्रेडेन्शीयत्सचा उपयोग करून आणि इव्हन सिलेक्ट करून <u>https:</u> <u>/www.evoting.nsdl.com</u> येथे एनएसडीएल ई-व्होटींग प्रणलीद्वारे व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभासद एजीएमल पस्थित राहू शकतील. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सचने नमट

कृपया सभासदानी एजीएमची सूचनेमध्ये नमूद सर्व नोटस आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठीचे तपशील, निदेशन मोट ई-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटींगद्वारे त्यांचे मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचावी. प्रिडमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेडकरित सही / - रविंद्र भास्कर देशमुख

दिनांक: ०९.०९.२०२३ डीआयएन:००२९०९७३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that LATE MRS SHAKUNTALA SHASHIKANT AVASARE, expired intestate or Husband MR. SHASHIKANT ANANT AVASARE, her Son MR DEEPAK SHASHIKANT AVASARE, her Married Daughter MRS. JYOT SHASHIKANT AVASARE NEE PURTI YATEEN SAMANT, her Son MR ARUN SHASHIKANT AVASARE and her Younger Son MR. PRABHA SHASHIKANT AVASARE. THAT MR. SHASHIKANT ANANT AVASARE and LATE MRS. SHAKUNTALA SHASHIKANT AVASARE are the join owners of the **Flat No. 501, in 'B' Wing, on 5th Floor**, in the building of he society known as "MORYA AVENUE CO-OP. HSG. SOC. LTD. situated at Chogle Nagar, Savarpada, Borivali (East), Mumbai-400066, Tal. Borivali in the Registration Sub District and District or Mumbai City and Mumbai Suburban.

Anybody having any right, title, interest, claim, demand, by way of lega heirs, mortgage, sale, lease, gift, exchange etc. may contact the undersigned, within 15 days from the date of publication of this Notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address failing to which it shall be deemed to have waived their objection and claim

Darshankumar P. Rita M. Com, B. Ed., L.L.B Advocate High Court Shop No.11, Barkha Building, S. V. Road Opp. Celebration Hotel, Dahisar (E), Mumbai - 400068. Email:darshan.rita@gmail.com Date: 08.09.2023

पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९९०पीएलसी५९०७४ नोंदणीकृत कार्यालयः दुकान क्र.४, तळमजला, न्यु जल दर्शन, चिंबाई पेरी रोड जंक्शन, बांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०, महाराष्ट्र, भारत. दूर:०२२-६८३४०२१२, ई-मेल:corporation@parsoli.com, वेबसाइट:www.parsoli.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेड**ची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शनिवार. ३० सप्टेंबर २०२३ रोजी दपारी १२:३० वाजता** कंपनी कायदा २०१३ आणि सेबी (लिस्टिंग रेग्युलेशन आणि डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्य लागू तरतुर्दीनुसार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात, एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी होणार आहे.

वेत्तीय वर्ष २०२२-२३ साठी कंपनीची एजीएम आणि वार्षिक अहवाल, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त अशा सदस्यांना पाठवले गेले आहेत ज्यांनी त्यांचा ई-मेल आयडी डिपॉझिटरीजमध्ये किंवा कंपनीकडे गोंदणीकृत केला आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या <u>www.parsoli.com</u> वर आणि स्टॉके एक्सचेंजच्या वेबसाइटवर <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www. evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर उपलब्ध आहे

ई-मतदानासाठी सूचना:

कंपनीने कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले संबंधित नियम आणि सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या नियमन-४४ चे पालन करून आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान केली आहे. कंपनी सर्व सदस्यांना ई-मतदान सुविधा एयासाठी अधिकृत एजन्सी म्हणून एनएसडीएलला नियुक्त केले आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मत देण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख **शनिवा**र २<mark>३ सप्टेंबर २०२३</mark> आहे. रिमोट ई-मतदान सुविधा **तीन (३)** दिवसांसाठी खुली असेल, **बुधवार**, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ **रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता** संपेल. भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर. रिमोट ई-मतदान सुविधेला उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित राहतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वाने उरावांवर मते दिली नाहीत आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही । एजीएम दरम्यान मतदान सुविधेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील

रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद सभेत सहभागी होऊ शकतात परं् सभेदरम्यान त्यांना पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होटिंग सुविधेसाठी तपशीलवार सूचना आणि एजीएममध्ये मतदानाद्वारे मतदान हे एजीएमच्या सूचनेचा भाग आहे.

नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण केल्यानंतर शेअर्स विकत घेणार्र आणि कंपनीची शेअरहोल्डर बनणारी कोणतीही व्यक्ती नोटीसमध्ये प्रदान केलेल्या एजीएमसचन आणि ई-व्होटिंगच्या प्रक्रियेचे पालन करून आपले मत देऊ शकते.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापिका, एनएसडीएल, पत्ता: ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई-४०००१३ ई-मेल आयडी: <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई

हबिब जाफर सारेशवाल व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०३२८२२८०

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८०पीएलसी०२३००० **नोंदणीकृत कार्यालय:** ई/१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉलसमोर, अंधेरी (प.), मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००५३. ई-मेल:tilakfin@gmail.com, वेबसाईट:www.tilakfinance.com

४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना याद्वारे सुचना देण्यात येते की, तिलक व्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी) ची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सूचनेमध्ये नमूद कामकाजाच्या निष्पादनासाठी **शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी दु.२.००वा. भाग्रवे** रोजी सहक मंत्रालय, भारत सूप्कारद्वारे (एमसीए) वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, सामान्य परिपत्रक क्र.१५/२०२ आणि सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे. २०२० सहवाचिता सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२ दिनांकीत १३ जानेवार. २०२१ आणि सामान्य परिपत्रक क.०२/२०२२ दिनांक ५ मे. २०२२, सामान्य परिपत्रव चओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२०, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ सीएफडी/सीएमडीर/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकित १५ जानेवारी, २०२१ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी) एचओ/सीएफडी/सीएमडीर/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकित १३ मे, २०२२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी) . एचओ/डीडीएचएस/डीडीएचएस–आरएसीपी०डी१/पी/सीआयआर/२०२३/००१ दिनांक ५ जानेवारी, २०२३ च्य दीनुसार व्हीडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो व्हिज्युअल साधनाद्वारे (ओएव्हीएम) दिनांक ०६ प्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता संपन्न होईल

उपरोक्त नमूद तरतूदींच्या अनुपालनामध्ये, ज्या सदस्यांची नावे शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तय केलेले लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना एजीएमची आमंत्रण सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ चा वित्तीय अहवाल ईमेल करण्यात आला आहे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी किंवा ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची, िराहोट ई-बोरियने मत देण्याची किंवा एजीएम दरम्यान ई-बोरियने एजीएम सुचतेत नमुद विषयावर मत्र्याची माहित. एजीएम सुचतेत नमुद आहे. कायद्याच्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची णसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि भागहस्तांतर पुस्तक एजीएमच्या निमित्ताने २४ सप्टेंबर, २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील.

्रव्या एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या संकेतस्थ www.tilakfinance.wordpress.com वर, बीएसई लिमिटेडच्या संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> वर आणि ाएसडीएलच्या www.evoting.nsdl.com संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटींगसाठी सभासदाना निदेशन

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा अधिनियम, २०१५ द्धारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन अधिनियम, २०१४ च्या नियम २० सहवाचित कंपनी कायदा, २०१३ च्या सेक्शन १०८ आणि सेबी सचिबध्द जिवनियमच्या विनियम ४४ आणि सेबी परिपज्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएसडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि.९ डिसेंबर, २०२० जे सुचिबद्ध संस्थेद्वारा ई-वोटिंग सुविधेबाबत आहे त्या अनुसार एजीएम कंपनी आपल्या सभासदाना रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटींगची सुविधा पुरवित आहे. सेबी परिपज्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि.९ डिसेंबर, २०२० नुसार डिमॅट खातेमार्फत/ठेवीदा दार वेबसाईटमार्फत एकेरी लॉगइन परिचयपत्रे देऊन वैयक्तिक डिमॅट खातेधारकांना ई-वोटिंग प्रक्रिया मिळेल रहता नाम क्या कि स्वाधित स्विचा पुरिविष्यासाठी नेशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) विनियुक्ती केले अगहे. सभासदाना याद्वारे कळविण्यात येते की, ४२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद सामान्य आणि विशेष कामकाज केवळ ईलेक्ट्रॉनिम साधनाद्वारे करण्यात येईल. रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता प्रक्रिया ४२व्या एजीएम

सूचनेत नमुद आहे स्मिट ई-व्होटींग २७ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९:००वा. सुरू होईल आणि २९ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५:००वा समाप्त होईल. त्यानंतर एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉड्यूल निष्क्रिय करण्यात येईल. सभासदाने एकदा मतदान

क्त्यावर, त्याला/तीला त्यानंतर ते बदलता येणार नाही. मधामद व्हीमी/ओणव्हीणमदारे एजीएमला उपस्थित गहात अमतील आणि त्यांनी मचतेचा भए। अमलेल्या त्यावांव त्यांचे मतदान केले नसेल आणि तसे करण्यास अवरोधीत नसेल, ते एजीएम दरम्यान ई-व्होटींग प्रणालीद्वारे मतदान करण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदानी एजीएमच्या अगोदर रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान केले असेल तो एजीएममध्

पस्थित राहू शकेल, तथापी, ते एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील रिमोट ई-वोटिंगने आणि एजीएममध्ये मत देण्यासाठी सदस्यांच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक शनिवार. २३ सप्टेंब २०२३ आहे

कोणतीही व्यक्ती, ज्यांनी भाग संपादित केले आहेत आणि सभेच्या सूचनेच्या पाठवणीनंतर कंपनीचे सभासद झा आहेत आणि कट-ऑफ दिनांक अर्थात शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी भाग धारणा करत असतील evoting@nsdl.co.in किंवा support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि

रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगची प्रक्रिया ४२व्या एजीएम सूचनेच्या नोटसमध्ये देण्यात आला आहे. ज सभासदाना व्हीसीद्वारे एजीएममध्ये भाग घेण्यासाठी मदतीची आवश्यकता भासत असेल त्यानी कमारी सोनी सिंग सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा दूर.क.०२२-२४९९४५४ हां संपर्क करावा. ई-व्होटींग संबंधीत काही विचारणा असल्यास, सभासदानी एनएसडील ई-व्होटींग संबंधीत काही https://www.evoting.nsdl.com मध्ये उपलब्ध असलेल्या समासदांसाठी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यु) आणि सभासदांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्यूअल पहावे किंवा एनएसडीएलच्या टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० किंवा १८००-२२४-४३० वर संपर्क करा किंवा evoting@nsdl.co.in किंवा कुमारी दिपाल धुरी, ई-मेल support@purvashare.com वर विनंती पाठवा

ज्या सभासदानी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीजकडे नोंदविलेले नसतील त्यानी एजीएम सन्तर्नेपश्ये नप ठरावांसाठी ई-मतदानाकरता ई-मेल आयडीच्या नोंदणीसाठी आणि युजर आयडी व पासवर्ड प्रापणकरित अनुसरण करण्याची प्रक्रिया: भौतीक प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया फोलियो क्र. सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राच

स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व मत्यापीत स्कॅन्ड प्रत) यासारेखो आवश्यक तपशील कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात tilakfin@gmail.com आरटीएचा ईमेल आयडी अर्थात <u>support@purvashare.com</u> वर ईमेलद्वारे प्रस्तुत करा

डीमॅट प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया डीमॅट खात्याचा तपशील डीपीआयडी-सीएलआयड (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभधारक आयडी), नाव, क्लाइळट मास्टर किंव एकत्रिकृत खात्याचा अहवाल, पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात् t<u>ilakfin@gmail.com</u>/आरटीएचा ईमेल आयडी अर्थात् support@purvashare.com वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावे सभासदानी यजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी पर्यायीस्वरूपात मुद्दा क्र.(१) आणि (२) मध्ये नमूर

तपशील, जसे प्रकरण असेल त्यानुसार प्रस्तुत करून evoting@nsdl.co.in वर विनंती इमेल करावी हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया :

. कंपनीच्या एजीएमसाठी त्यांच्या ई-व्होटींग लॉगइन क्रेडेन्शीयल्सचा उपयोग करून आणि इव्हन सिलेक्ट करून https /www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएल ई-व्होटींग प्रणलीद्वारे व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभासद एउ सी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचने नमुर

कृपया सभासदानी एजीएमची सूचनेमध्ये नमूद सर्व नोटस आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठीचे तपशील, निदेशन रिमोट ई-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटींगद्वारे त्यांचे मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचावी. तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०९.०९.२०२३

सही / – गिरराज किशोर अग्रवा डीआयएन:००२९०९५

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात श्रीमती रुपाली आर. परुळेकर या फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, क्षेत्रफळ ४२५ चौ.फु. बिल्टअप, अनंत वैभव इमारत, ओम अनंत वैभव को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन जुना सर्व्हे क्र.२१४, नवीन सर्व्हे क्र.१६, हिस्सा क्र.४ भाग, गाव शिवाजी नगर, नवापाडा, डोंबिवली (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेचे मालक आहेत, यांनी येथे असे प्रस्तुत केले आहे की, **१) श्री**. **अनिल आत्माराम तावडे** यांनी अ.क्र. केएलएन-३/१६१७/२००७ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक १३.०४.२००७ रोजीचे विक्री करारनामानुसार उपरोक्त सदर फ्लॅट **श्री. रघुनाथ एस. परुळेकर** त्र <mark>श्रीमती रुपाली आर. परुळेकर</mark>, खरेदीदार यांच्याकडे विक्री केले. २) श्री. **रघुनाथ एस**. **परुळेकर** यांचे ०६.१२.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **अ) श्रीमती रुपाली आर.** परुळेकर (पत्नी), ब) श्री. अमित रघुनाथ परुळेकर (मुलगा) व क) श्रीमती स्मिता आर. **कळसुलकर** ऊर्फ **स्मिता रघुनाथ परुळेकर (विवाहीत मुलगी)** हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. ३) सोसायटीने योग्य प्रक्रियानंतर सदर फ्लॅटबाबत शेअर्स आणि सदर फ्लॅट <mark>श्रीमती रुपाली रघुनाथ परुळेकर</mark> यांच्या नावे हस्तांतर केले.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, वारसाहक, बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून ०७ दिवसात कळवावे, अन्यर्था सदर फ्लॅटवर . कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

ठिकाण: मुंबई दिनांक: १०.०९.२०२३

श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील

सही / -

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएनः एल६५९२०एमएच१९८३पीएलसी०३०१४२ नोंदणीकृत कार्यालयः ई-१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, भारत ई-मेल: banasfin@gmail.com, वेबसाईट: https://banasfinance.wordpress.com ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, **बनास फायनान्स लिमिटेड** (कंपनी) ची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), सूचने नमूद कामकाजाच्या निष्पादनासाठी **शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी दु.४.००वा. भाप्रवे** रोजी सहकार मंत्रालय, भार सरकारद्वारे (एमसीए) वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० आणि सामान्य परिपत्रव क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांकीत १३ जानेवार, २०२१ आणि सामान 4रिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ (एम परिपत्रके) आणि मेबीदारे वितरीत मेबी परिपत्रक क मेबी/एचओ/मीएफडी/मीएमडी१/मीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२०, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकित १५ जानेवारी २०२१ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकित १३ मे, २०२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/डीडीएचएस/डीडीएचएस-आरएसीपी०डी१/पी/सीआयआर/२०२३/००१ दिनांक जानेवारी, २०२३ च्या लागु तरतुदीनुसार व्हीडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो व्हिज्युअल साधनाद्वारे (ओएव्हीएम दिनांक ०६ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता संपन्न होईल

उपरोक्त नमद तरतदींच्या अनपालनामध्ये. ज्या सदस्यांची नावे शक्कवार. ०१ सप्टेंबर. २०२३ रोजी ठेवीदारादारे तथार केले गभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना एजीएमची आमंत्रण सूचना आणि वित्तीय वर्ण २०२२-२३ चा वित्तीय अहवाल ईमेल करण्यात आला आहे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व भागहस्तांत गितिनिधी किंवा ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहे. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीए सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची, रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगन एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कायद्याच्या कलम १०३ अन्वये व्हीसी, ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि भागहस्तांतर पुस्तक एजीएमच्या निमित्ताने २४ **सप्टेंबर, २०२३ ते ३० सप्टेंबर, २०**२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील.

४०व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या संकेतस्थळ https:/ banasfinance.wordpress.com वर, बीएसई लिमिटेडच्या संकेतस्थळ www.bseindia.com वर नएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

रिमोट ई-व्होर्टोंग आणि एजीएम दरम्यान ई-व्होर्टोंगसाठी सभासदाना निदेशन कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा अधिनियम, २०१५ द्वारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० सहवाचित कंपनी कायदा, २०१३ च्या सेत्रशन १०८ आणि सेबी सुचिवध्दता विनियमच्या विनिय ४४ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि.९ डिसेंबर, २०२० जे सुचिबद्ध संस्थेद्वारा ई-वोटिंग सुविधेवाबत आहे त्या अनुसार एजीएम कंपनी आपल्या समासदाना रिमोट ई-व्होटींग आणि एजीए दरम्यान ई-व्होटींगची सुविधा पुरवित आहे. सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४ . दे.९ डिसेंबर, २०२० नुसार डिमॅट खातेमार्फत/ठेवीदार सहभागीदार वेबसाईटमार्फत एकेरी लॉगइन परिचयपत्रे देऊन वैयक्तिव डिमॅट खातेधारकांना ई-वोटिंग प्रक्रिया मिळेल. कंपनीने ई-व्होटींग सुविधा पुरविण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटर्र लेमिटेड (एनएसडीएल) ची नियुक्ती केली आहे. सभासदाना याद्वारे कळविण्यात येते की, ३९व्या एजीएमच्या सूचनेमध् नमूद सामान्य आणि विशेष कामकाज केवळ ईलेक्ट्रॉनिम साधनांद्वारे करण्यात येईल. रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता प्रक्रिया ३९व्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

रिमोट ई-व्होटींग २७ **सप्टेंबर, २०२३ रोजी स.९:००वा.** सुरू होईल आणि <mark>२९ सप्टेंबर, २०२३रोजी सायं.५:००वा</mark> माप्त होईल. त्यानंतर एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉड्यूल निष्क्रिय करण्यात येईल. सभासदाने एकदा मतदान केल्यावर त्याला/तीला त्यानंतर ते बदलता येणार नाही.

मासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहात असतील आणि त्यानी सूचनेचा भाग असलेल्या ठरावांवर त्यां तदान केले नसेल आणि तसे करण्यास अवरोधीत नसेल, ते एजीएम दरम्यान ई-व्होटींग प्रणालीद्वारे मतदान करण्यासार्ठ पात्र असतील. ज्या सभासदानी एजीएमच्या अगोदर रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान केले असेल तो एजीएममध्ये उपस्थित रा शकेल, तथापी, ते एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील.

रेमोट ई-वोटिंगने आणि एजीएममध्ये मत देण्यासाठी सदस्यांच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक २**३ सप्टेंबर, २०२३** आहे कोणतीही व्यक्ती, ज्यांनी भाग संपादित केले आहेत आणि सभेच्या सूचनेच्या पाठवणीनंतर कंपनीचे सभासद झार आहेत आणि कट-ऑफ दिनांक अर्थात श्र**निवार, २३ सप्टेंबर, २०२३** रोजी भाग धारणा करत असतील त evoting@nsdl.co.in किंवा support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर प्राप्त करू शकतील.

रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगची प्रक्रिया ४०व्या एजीएम सूचनेच्या नोटसमध्ये देण्यात आला आहे. व्हीसीद्वारे एजीएममध्ये भाग घेण्यासाठी मदतीची आवश्यकता भासत असेल त्यानी श्रीमती सोनी सिंग, सहाय्यव व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in किंवा दूर.क्र.०२२-२४९९४५४५ द्वारे संपर्क करावा. ई व्होटींग संबंधीत काही विचारणा असल्यास, सभासदानी एनएसडील ई-व्होटींग संकेतस्थळ <u>https:/</u> <u>www.evoting.nsdl.com</u> मध्ये उपलब्ध असलेल्या सभासदांसाठी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यु) आणि तभासदांसाठी ई[–]व्होटींग युजर मॅन्यूअल पहावे किंवा एनएसडीएलच्या टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० किंवा १८००-२२४-४३० वर संपर्क करा किंवा evoting@nsdl.co.in किंवा श्रीमती दिपाली धुरी यांन support@purvashare.com वर विनंती पाठ

ज्या सभासदानी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीजकडे नोंदविलेले नसतील त्यानी एजीएम सूचनेमध्ये नमूद ठरावांसाठी ई-मतदानाकरता ई-मेल आयडीच्या नोंदणीसाठी आणि युजर आयडी व पासवर्ड प्रापणकरित अनुसरण करण्याची प्रक्रिया:

वास्तविक स्वरुपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया फोलियो क्र. सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) यासारेखे आवश्यक तपशील कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात banasfin@amail.com/आरटीएचा ईमेल आयर्ड अर्थात support@purvashare.com वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावेत.

डीमॅट प्रारूपामध्ये भाग धारण् केलेल्या सभासदानी, कृपया डीमॅट खात्याचा तपशील डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभधारक आयडी), नाव, क्लाइळट मास्टर किंवा एकत्रिकृत खात्याच अहवाल, पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) कंपनीच्य ईमेल आयडी अर्थात <u>banasfin@gmail.com</u>/आरटीएचा ईमेल आयडी अर्थात <u>support@purvashare.com</u>

सभासदानी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी पर्यायीस्वरूपात मुद्दा क्र.(१) आणि (२) मध्ये नमूद तपशील

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया : . प्रनीच्या एजीएमसाठी त्यांच्या ई-व्होटींग लॉगइन क्रेडेन्शीयल्सचा उपयोग करून आणि इव्हन सिलेक्ट करून <u>https://</u> www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएल ई-व्होटींग प्रणलीदारे व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभासद एजीएमला उपस्थित

. कृपया सभासदानी एजीएमची सूचनेमध्ये नमूद सर्व नोटस आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठीचे तपशील, निदेशन, रिमोत -व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटींगद्वारे त्यांचे मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचावी.

ठिकाण : मुंबई

सही/- गिरराज किशोर अगरवात डीआयएन:००२९०९५९

SECUR CREDENTIALS LIMITED CIN: L74110MH2001PLC133050

Registered Office: Prism Tower, A' Wing, 8th Floor, Unit No 5, Off Link Road, Mindspace, Malad (West), Mumbai City 400064 Email: complianceofficer@secur.co.inWebsite: www.secur.co.in

NOTICE

Notice is hereby given that the 22ndAnnual General Meeting ('AGM') of the members of Secur Credentials Limited will be held on Saturday, September 30, 2023 at 11:00 a.m. through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means('OAVM') facility. (Ecopy available at www.secur.co.in)

The AGM will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with circular dated 13th January, 2021 in continuation of MCA Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and SEBI circular dated 15thJanuary, 2021 in continuation of SEBI circular dated 12th May, 2020 permitted the holding of the Annual General Meeting ('AGM') through VC/OAVM facility without Physical presence of member at a common venue.

In compliance with the above circular, E-copy of Notice of AGM along with Annual Report for F.Y. 2022-23 has been sent to all the Shareholders whose email address are registered with the Company/Depositary Participant(s).

Pursuant to section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014, as amended, and regulation 44 of SEBI (LODR), 2015, the Company is pleased to provide facility of evoting to its members. The Company has engaged the services of National Securities Depository Limited as the agency to provide e-voting facility. The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with a copy of the Notice convening the meeting has been dispatched through mail to the members. (E-copy available at www.secur.co.in)

The remote e-voting facility shall commence on September 27, 2023 at 9.00 a.m. (IST and ends on September 29, 2023 at 5.00 p.m. (IST). A person whose name appears in the register of members / beneficial owners as on the cut-off date i.e. September 23. 2023 shall be entitled to avail facility of remote e-votingas well as voting at the meeting. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice and holding shares on the cut-off date i.e. September 23, 2023, may obtain the procedure to log in by sending a request at helpdesk.evoting@nsdlindia.com. However, if such a person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting their vote.

The member will have an opportunity to cast their vote electronically on the business set out in the AGM notice through remote e-voting and the members attending the meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to vote at the meeting and details procedure for voting at e-AGM mentioned in the Notes to Notice of

the meeting. Share Transfer books shall remain closed from Sunday, September 24, 2023 to Saturday, September 30, 2023, both days inclusive. In case of any queries/grievances

the members / beneficial owners may contact at the following address: a) Skyline Financial Services Private Limited (RTA) -

02228511022/02249721245| subhashdhingreja@skylinerta.com b) Secretarial Department -022 69047100 |

e-mail: complianceofficer@secur.co.in By the Order of the Board of Directors

Rahul Belwalkar Managing Director (DIN: 02497535)

September 10, 2023 Mumbai

RBI to withdraw incremental CRR in phases by October 7

MUMBAI: In a positive development for banks, the Reserve Bank of India (RBI) on Friday announced to discontinue the incremental cash reserve ratio (I-CRR) in a phased manner beginning Saturday. RBI had imposed I-CRR on banks to absorb surplus liquidity following the withdrawal of Rs 2,000 currency notes.

On August 10, the RBI mandated banks to maintain an I-CRR of 10% on the increase in their net demand and time liabilities (NDTL) between May 19, 2023, and July 28, 2023. "On a review, it has been decided to discontinue the I-CRR in a phased manner," the RBI said in a statement. "Based on an assessment of current and evolving liquidity conditions, it has been decided that the amounts impounded under the I-CRR would be released in stages so that system liquidity is not subjected to sudden shocks and money markets function in an orderly manner," it added.

The RBI said 25% of the amount of I-CRR maintained by banks will be released on Saturday and another 25% on September 23. The rest will be released on October 7. With the imposition of I-CRR, RBI has managed to drain out excess liquidity from the banking system. As per RBI data, the liquidity was around `2.64 lakh crore on August 10, which went down to `1.21 lakh crore on August 13 and on August 21 the system transitioned into a deficit of `23,644.43 crore. The liquidity in the banking system has remained below `1 lakh crore. On Thursday, the liquidity surplus was about `76,000 crore while a day before on Wednesday the surplus was '93,935 crore. While announcing the I-CRR, RBI Governor Shaktikanta Das had indicated that the provision was a temporary measure for managing liquidity overhang.

Air India to seek approvals abroad for Vistara merger

NEW DELHI: Air India, having received approval for the Vistara merger from the Competition Commission of India (CCI), is now focusing on obtaining clearance from competition regulators of other jurisdictions, including Singapore, to complete the process.

We also need approval from the competition regulators in some other jurisdictions, including Singapore, before we can fully press the accelerator. We are working toward this and, in the meantime, continue to plan for an integration that makes our future airline group even stronger than the sum of its parts," Air India CEO and Managing Director, Campbell Wilson, said

Full-service carrier Vistara, which is a joint venture



between Tata Group and Singapore Airlines, commenced operation in 2015. Tata Group, which took over Air India in January 2022, is in the process of creating two airlines by merging four entities- a lowcost airline by merging AirAsia India and Air India Express and a full-service carrier by merging Air India

This, according to Tata, will bring more synergies in operations and the airline to achieve a market share of at least 30% in the domestic market in the next few years. Wilson also addressed the challenges of facing more than 600 pending legal cases against the airline.

Small Savings Schemes: Govt Likely To Keep Interest Rates **Unchanged For October-**December 2023

NEW DELHI: Even as the interest rates on small savings schemes, including PPF, NSC and KVP, are reviewed every quarter, the government will revise interest rates on such schemes for October-December 2023 at the end of this month — September 29 or September 30. An expert said that going by the G-Sec yields trend, the interest rates on small savings schemes are likely to remain unchanged.Paras Jasrai, senior analyst at India Ratings & Research, said, "The interest rates on these schemes (small savings schemes) are decided on the previous quarter's trend of G-Sec (government securities) yield. The 10-year G-Sec has ranged between 7.0 per cent and 7.2 per cent in the current fiscal so far, and is expected to be around 7.1 per cent-7.2 per cent, as inflation is expected to be in the range of 5-6 per cent post September 2023. So, the interest rates on small savings schemes are likely to be unchanged."



Small Savings Schemes are savings instruments managed by the government to encourage citizens to save regularly. The small savings schemes have three categories — savings deposits, social security schemes and monthly income plan.

Saving deposits include 1-3-year time deposits and 5-year recurring deposits. These also include saving certificates such as National Saving Certificates (NSC) and Kisan Vikas Patra (KVP). Social security schemes include Public Provident Fund (PPF), Sukanya Samriddhi Account and Senior Citizens Savings Scheme. The monthly income plan includes the Monthly Income Account.

In the last review on June 30, 2023, the government hiked interest rates on several small savings schemes — 1year & 2-year post office time deposits and 5-year recurring deposits. It was the fourth hike since September 2022, when the government.

Weaving the Path to Healthier Communities: **Unveiling Strategies for Vector-Borne Disease Prevention and Control**

the pursuit of health demands innovative solutions to safeguard communities. Vectorborne diseases, transmitted by organisms like mosquitoes, ticks, and fleas, persist as an ongoing global health concern. Recent clinical data spotlight the role of vector-borne illnesses, contributing to more than 17% of infectious diseases and claiming over 700,000 lives each Furthermore, year.[1] nearly 80% of the global population remains susceptible to vectorborne infections, with mosquito-borne illnesses taking center stage as the leading driver of this health burden. Given the borderless nature of these diseases, proactive strategies prevention become the cornerstone of a healthier future for Understanding the

Dr.Prathamesh

M.D.Medicine,

SECUR CREDENTIALS LIMITED

CIN: L74110MH2001PLC133050

Registered Office: Prism Tower, 'A' Wing, 8th Floor, Unit No 5, Off Link Road,

Mindspace, Malad (West), Mumbai City 400064

Email: complianceofficer@secur.co.inWebsite: www.secur.co.in

NOTICE

Notice is hereby given that the 22ndAnnual General Meeting ('AGM') of the members of

Secur Credentials Limited will be held on Saturday, September 30, 2023 at 11:00 a.m.

through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means('OAVM') facility. (E-

The AGM will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions

of the Companies Act, 2013 read with circular dated 13th January, 2021 in continuation

of MCA Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and SEBI circular dated

15th January, 2021 in continuation of SEBI circular dated 12th May, 2020 permitted the

holding of the Annual General Meeting ('AGM') through VC/OAVM facility withou

In compliance with the above circular, E-copy of Notice of AGM along with Annua

Report for F.Y. 2022-23 has been sent to all the Shareholders whose email address are

Pursuant to section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of th

Companies (Management and Administration Rules), 2014, as amended, and

regulation 44 of SEBI (LODR), 2015, the Company is pleased to provide facility of e-

voting to its members. The Company has engaged the services of National Securities

Depository Limited as the agency to provide e-voting facility. The communication

relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with

copy of the Notice convening the meeting has been dispatched through mail to the

The remote e-voting facility shall commence on September 27, 2023 at 9.00 a.m. (IST

and ends on September 29, 2023 at 5.00 p.m. (IST). A person whose name appears in

the register of members / beneficial owners as on the cut-off date i.e. September 23

2023 shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the meeting

Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice and

holding shares on the cut-off date i.e. September 23, 2023, may obtain the procedure

to log in by sending a request at helpdesk.evoting@nsdlindia.com. However, if such a

person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and

ie member will nave an opportunity to cast their vote electronically on the busines

set out in the AGM notice through remote e-voting and the members attending the

meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to vote at the

meeting and details procedure for voting at e-AGM mentioned in the Notes to Notice of

Share Transfer books shall remain closed from Sunday, September 24, 2023 t

Saturday, September 30, 2023, both days inclusive. In case of any queries/grievance:

PARSOLI CORPORATION LIMITED

Regd. Office: Shop No. 4, Ground Floor, New Jal Darshan, JN of Chimbai

Perry Road, Bandra (West), Mumbai – 400 050, Maharashtra, India.

Ph: 022-68340212 E - Mail: corporation@parsoli.com Website: www.parsoli.com

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of PARSOLI

CORPORATION LIMITED will be held on Saturday, September 30, 2023 at 12:30 p.m

at the Registered Office of the Company in accordance with the applicable provision of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Regulations and Disclosur

Requirements) Regulations, 2015, read with amendments made thereunder

The Notice of AGM and Annual Report of the Company for the FY 2022-23, have been sent through electronic mode only to those members who have registered their e-mai

ID with depositories or with the Company. The Notice of the AGM and Annual Report 2022-23 are also available on the Company's website at www.parsoli.com and the

Stock Exchanges website at www.bseindia.com and on the website of Nationa

The Company has provided its members remote e-voting facility in compliance wit

the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and relevant rules made

thereunder and Regulation – 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The Company has engaged NSDL as the authorized agency to provide e-voting facility to its a

The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic voting is **Saturday**

September 23, 2023. The remote e-voting facility shall be open for three (3) days commencing at 10:00 a.m. on Wednesday, September 27, 2023 and ending at 05:00

PM on Friday, September 29, 2023 for all the members, whether holding shares in physical form or in dematerialized form. Remote e-voting facility shall not be allowe

peyond the said date and time. The members, who attend AGM through VC/OAVM

facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are

otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through poll facility during

The members may participate in the meeting even after exercising their right to vot

through remote e-voting but shall not be allowed to vote again during the meeting. Detailed instruction for remote e-voting facility and voting through poll at AGM are

Any person who acquires shares and becomes shareholder of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date may cast their votes by

lowing the instructions and process of e-voting as provided in the Notice of AGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the downloa section of www.evoting.nsdl.com or 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a

equest Ms. Pallavi Mhatre Senior Manager, NSDL, Address: Trade World, A wing, 4th

FOR PARSOLI CORPORATION LIMITED

Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 at e-mail id:

ransact the businesses set out in the Notice calling the AGM.

Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

By the Order of the Board of Directors

Rahul Belwalkai

(DIN: 02497535)

Managing Director

02228511022/02249721245| subhashdhingreja@skylinerta.com

the members / beneficial owners may contact at the following address:

a) Skyline Financial Services Private Limited (RTA) -

Secretarial Department -022 69047100

e-mail: complianceofficer@secur.co.in

September 10, 2023

Instructions for E-voting:

orming part of the Notice of AGM.

Date: September 08, 2023

Place: Mumbai

Mumbai highlighted that,

copy available at www.secur.co.in)

Physical presence of member at a common venue

members. (E-copy available at www.secur.co.in)

password can be used for casting their vote.

registered with the Company/Depositary Participant(s).

threat.

A.Mule,

Mumbai

world

constant

marked

In a

evolution.

by



"Vector-borne diseases, encompassing malaria, dengue fever, Zika virus, and Lyme disease, impose a significant burden on global health.

change Climate adds another layer by affecting the distribution and behavior of disease vectors, influencing the dynamics of disease transmission. alarming surge in their prevalence underscores the need for comprehensive approaches to effectively combat these threats.' management Effective of these diseases hinges on early detection and appropriate medical care.

Doxycycline, a potent antibiotic, exhibits antiinflammatory, antiviral, and immune-modulatory properties that disrupt inflammatory pathways underlying these **Embracing** diseases. the Integrated Vector Management (IVM) approach is another step toward controlling vector-borne diseases. IVM integrates diverse tools and interventions curtail disease reducing

resistance while ensuring sustainable disease Dr.Prathamesh control. A.Mule, emphasizes, "Empowering communities with knowledge about vector-borne pivotal. campaigns, and educational initiatives not only aid in selfprotection but also foster a collective commitment to eradicating breeding sites. By involving local communities in disease prevention, we cultivate a shared responsibility for a healthier environment."

PUBLIC NOTICE

Shri Dinesh Shripad Abhyankar is

an owner and member of society in respect of Flat No. 201, Savio

Mahal C.H.S. Ltd., Gomes Street,

Bhayander (West), Dist. Thane 401101. The Original Share

Certificate in respect of the said flat

bearing Share Certificate No. 2 of 5

(Five) shares each bearing

distinctive numbers from 06 to 10

has been lost/misplaced and no

traceable. Therefore, not to ente

into any transaction with any persor

on basis of the said lost/misplaced

share certificate. Further, any persor

having any claim and objection ir

respect of the said flat may inform the undersigned in writing at **102**

notice failing which, it shall be

assumed that, no any person(s) has

H. P. Mehta & Associates

(Advocate)

any claim or objection

Date: 10.09.2023

transmission, the risk of insecticide

diseases Awareness workshops,

Read **Daily** Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that Original Share Certificate No. 46, Distinctive Nos. from 226 to 230 of Charkop (1) Shalaka Co. Op. Housing Society Ltd. situated at Plot No 554, Sector-5, Charkop Kandivali (West) Mumbai - 400067, in the name of Original Allotte Mr. Bhuval Baleshwa Singh has been lost/misplaced/stole and an we has been received application from M. Ramjanam Soudagar Singh for an duplicate Share Certificate.

The Society hereby invites Claims and objections from claimant/s/objector/s for issuance of duplicate Share Certificate within the period of 15 (Fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Charkop (1) Shalaka Co. Op. Housing Society Ltd. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society s hall be free to issue duplicate Share Certificate in such manner as provided, under the, bye-laws of the Society. the claims/objections, if any received by the Society shall .be dealt within the manner provided under the bye-laws of the society.

Date: 10/09/2023

For & on behalf of Charkop (1) Shalaka Co. Op. Housing Society Ltd.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client MR. PREMCHANDRA PALIWAL & MR. OM PRAKASH SINGH CHAUHAN were Member of the Kandivali Bhagwati Padibai Co-operative Housing Society Ltd. having, address at Flat No. 305, 3rd floor, Hemu Kalani Road No. 3, Kandivali (West), Mumbai 400067 of the society. Mr. Om Prakash Singh Chauhan has release, relinquished all his right, title, interest in the said flat in favour of Mr. Premchandra Paliwal and said Mr. Om Prakash Singh Chauhan died on 03/07/2017. The said Mr. Premchandra Paliwal has applied for delete the name of Mr. Om Prakash Singh Chauhan in

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, easement, device, bequest, encumbrance or otherwise however are known in writing along with documentary evidence should intimate their objection if any in writing within 14 days from the publication of this notice failing to which, the claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose. ADV. MANGAL KAMBLE

(Advocate High Court)
217/A, Ajanta Square Mall, Near Borivali
CMM Court, Borivali (W), Mumbai-400 092
Place: Mumbai Date: 10/09/2023

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, Mr. Pravin S. Bhutta, the joint owner of Flat No. 203 (previously numbered as A/09), on the second floor in Gokul View CHSL situated at Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400 101, bearing CTS NO. 744 of Poisar Village, Taluka Borivali in Mumbai Suburban district, Bhutta is claiming the shares of the deceased and applied to the society.

We hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants. objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the societies. If no claims/ objections are received within the period prescribed above, the societies shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society Dated on this 10th day of September 2023 at

> Legal Remedies Advocates, High Court Office No.2, Ground Floor Shantiniwas CHS Ltd., C. P. Road Kandivali (E), Mumbai 400 101.

Neelam Accord, Opp. HDFC Bank 150 Feet Road, Bhayander (W), within 14 days from the date of this

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocate is investigating the title of Mr. Chetan Shashikant Parekh who ha acquired Flat No. 901, B Wing in Gokul Concorde Co-operative Housing Society Limited having address at W.E. Highway, Kandivali East, Mumbai- 400101. The said Flat originally belonged to Mrs. Bhartiben Shashikant Parekh who acquired the Flat via Agreement For Sale dated 22nd December, 1999 after which the said Flat was Gifted from Mr. Chetan Shashikant Parekh via Registerec Gift Deed dated 30th April, 2016. It has come to the notice that the Registered Gift Deed dated 30th April, 2016 was lost/misplaced by Mr. Chetan Shashikant Parekh.

All persons having or claiming any right, title

claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien charge, maintenance, license, gift inheritance, share, possession, easement trust, bequest possession, assignment of encumbrance of whatsoever nature of otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, falling which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a No Claim Certificate in respect of the same. Date : 10/09/2023 Place : Mumbai Advocate Hemal Kanani

Race : Mulribal Auducate Heina Kanalin G25, Ground Floor, Xth Central Mall, Next to Dmart, Mahavir Nagar 90 Feet Road, Kandivali (W), Mumbai – 400 067. Mobile - +91 9769093345

SALASAR EXTERIORS AND CONTOUR LIMITED

Regd. Off.: A-922/923, Corporate Avenue, Sonawala Rd, Near Udyog Nagar Bhuvan, Goregaon East, Mumbai-400063 Tel No.; 22-67083366 E-mail ID: salasared@gmail.com; Website: www.salasarexteriors.com

NOTICE OF 5TH ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

and Contour Limited will be held at A-922/923, Corporate Avenue, Sonawala Rd, Near Udyog Nagar Bhuvan, Goregaon East, Mumbai-400063 on Saturday, 30th September, 2023 at 11.00 A.M. to transact the Business, as set out in the Notice of

September, 2023 and the same is also available on the website of the Company www.salasarexteriors.com. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGN and the business may be transacted through the ballot form that will be available the AGM venue only.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid- up equity share capital of the Company as on 23^{rd} September, 2023 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM voting at the AGM

A person who has acquired shares and become a member of the Company aft dispatch of notice of AGM and holding shares as

through voting at the AGM by Ballot paper only.

The facility for voting, on a Ballot paper shall be made available at the AGM. In case of grievances/difficulties, Members may contact **M/s. Kfin Technologic Limited**, the Registrar and Share Transfer Agents of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfel Books of the Company will remain closed from 24th September, 2023 to 30th September, 2023(both dates inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the Financial Year ended 31st March, 2023.

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, through authorised representative, provided that all proxies in the prescribed form authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

For Salasar Exterior and Contour Limited

Videh Josh

LOST , Mr. Navneet Rajendra Mishra owner of Flat No. A-2/503, Saket Complex, K. Koli Marg, Majiwada, Thane (W.) - 400 601 has lost my Share Certificate No. 047, old No. 231 to 235 and new

PUBLIC NOTICE

No. 461 to 470. I registered FIR

No. 1071/2023 at Rabodi Police

Station, Thane dt. 08.09.2023. If

anybody found please contact

within 14 days above address

thereafter society will proceed for

issue of Duplicate Share

Notification for the Khula and Dissolving Of Marriage Claimant: Safiya D/O Abdul

Kader Kataria, ndian National, resident of Noor A Mansion, Room No: 32 6th Floor, 362, Narsi Natha Street, Khatha Bazar Masjid Bunder, Mumbai - 400009

Defendant: Jafar Imran Ali. India National, Resident of 55/55A, Elever Star Apartment Flat No. 3, 3rd Floor, M.S. Marg, Mumbai Central, Madanpura Mumbai - 400008. You are Informed through this notice, tha

your wife: Safiya D/O Abdul Kader Kataria had filed a case against you for Khla Termination Of Marriage On Demand) and to dissolving the marriage. You have been nformed about this and three notices have peen sent through registered post. Neithe you have accepted the all three notices, no you have contacted to the address of the Mohakma. You were informed of all the ituations and circumstances, in thos notices regarding the Khula and you wer made assure to approach on all three dates Now you are informed through this noitce that you must approach Mohakma or 21/09/2023 and letigate your case. So that he case could be decided on Sharia Base. I he absence of yourself, the decree of caswill be judged in favour of the claimant. And after that your any excuse will not be accepted.

Khadimush Shara, Qazi Farid Ahma

Khan S/O Abdul Jabbar Khan Chief Qazi Of Mumbai, 179, Ibrahim Rehmatulla Road,

Seal

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Mr. Ganesh Rajaram was a Member of Jal Ratan Deep Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at Plot No.13B of S. No.161, Bangur Nagar, M. G. Road, Goregaon West, Mumba 400062 and holding a flat being Flat No.L-9 10, admeasuring 53.53 sq.mtrs. built up area situated on the 2nd floor of the building know as Jal Ratan Deep CHSL" built and constructed on plot of land bearing CTS No. 996 of Village P S Pahadi, Taluka Borivali along with 5 ordinary shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 251 to 255 (both inclusive) under Share Certificate No.126 Mr. Ganesh Rajaram got married to Mrs. Bala Ganesh on 31st August 1986 and out of the said wedlock they had begotten a son namely Mr. Siddharth Ganesh Raiaram. They filed Petition for Divorce by mutual consent in the Family Court at Bandra in M. J. Petition No. F-199 of 2003 and order came to be passed on 26th September 2003 wherein Her Honou Judge Ms. A. G. Parswani allowed the joint petition and passed decree of divorce by mutual consent in their favour. In the said order it is categorically mentioned that Mr. Ganesh Rajaram and Mrs. Bala Ganesh the Petitioners named therein do not have any claim whatsoever as against each other and The said Mr. Ganesh Rajaram expired intestate on 30th June 2023 and is survived by his legal heirs namely Mr. Siddharth Sanesh Rajaram (son) and Mrs. Sakunthala Rajaraman (mother) and that there are no other legal heirs who can claim inheritance ir

Any person/s has/have any claims to be the heir or legal representative of late Mr. Ganesh Rajaram he/she sha**ll** do so within a period of 10 days from the date of publication of this notice under intimation to the undersigned with such documents in support of his/her

respect of the aforesaid flat and shares.

Mrs. Sakunthala Rajaraman Flat No L-9/10, 2nd floor, Jal Ratan Deep CHSL. Bangur Nagar, M. G. Road Goregaon West, Mumbai 400062

PUBLIC NOTICE

This is to inform/ notice you that my Clients (1) MR. PITABASA GHANSHYAM SHAOO and (2) GHANSHYAM SHAOO and (2) MRS. RENUBALA PITABAS SAHOO wish to purchase below mentioned Flat from SMT. KAMAL YASHWANT THORAT, who is the present owner of the below mentioned flat and member of Veena-Beena Co-operative Housing Society Ltd.

That said Flat originally stands in the name of SHRI. ACHALDAS AMICHAND and on 04.11.1991 after his death Concerned authorities of Society Transferred said Flat and Membership to the name of his Grand Son i.e. MR. KIRAN BHAVRLAL JAIN and as per Agreement for Sale dated 29.11.1999 said MR. KIRAN BHAVRLAL JAIN sold said Flat to SHRI VASHWANT sold said Flat to SHRI. YASHWANT PANDURANG THORAT and said agreement not duly stamped herefore Concerned Authorities of Society paid deficit stamp duty of the

That said SHRI. YASHWANT PANDURANG THORAT expired on 23.08.2014 and other his legal heirs 23.05.2014 and other his legal heirs have released their undivided share of the said Flat in favour of his Widow/wife i.e. SMT. KAMAL YASHWANT THORAT vide Deed of Release dated 15.07.2023 with Registration no BBE-3-14034/2023.

If any person/s, bank, society or company to submit your claims, rights, objections if any in respect of the said flat/ documents at my below address within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/ given up or surrendered

Description of the Property Flat No.401, admeasuring area 409 Sq. ft. carpet on 4th Floor, C-Wing, Veena-Beena Co-operative Housing Society Ltd., Acharya Donde Marg, Sewri, Mumbai- 400015, bearing C. S. No.216 of Parel Sewree Division.

Date:- 10/09/2023

Cell: 9821161302

Sd/-Adv. Ravindra K. Babar Add: 26, Gourtaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai- 400 014

Notice is hereby given that the 5th Annual General Meeting (AGM) of the Salasar Exterio

The Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and Annual Report inter-alicontaining Director's Report, Auditor's Report and Audited Financial Statement has been dispatched to all Members at their registered address or email ids on 7"

of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM

HABIB ZAFAR SARESHWALA **Managing Director** (DIN: 03282280)

Date: 08/09/2023